

नवी मुंबई महानगरपालिका
महापालिका सर्वसाधारण सभा

महानगरपालिकेच्या बुधवार, दिनांक 20/07/2016 रोजी भरलेल्या माहे जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. :-

विषय क्र. 01. दिनांक 20 जुलै 2016	महानगरपालिकेचे दिनांक 09 मे 2016, 17 जून 2016 रोजीचे इतिवृत कायम करण्यात आले.
निर्णय -	<u>इतिवृत कायम करण्यात आले</u>
विषय क्र. 02. दिनांक 20 जुलै 2016	प्रश्नोत्तरे
निर्णय -	<u>मंजूर</u>
विषय क्र. 03. दिनांक 20 जुलै 2016	स्थायी समितीच्या बुधवार, दिनांक 15 जून 2016 चा ठराव क्र. 11 :- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376 प्रकरण 18 मधील भाग 4 अनुसूची 'ड' नुसार उपहारगृह, स्विटमार्ट इत्यादी व्यवसायांच्या व्यवसाय परवाना शुल्कात वाढ करणेबाबत आयुक्तांचे दिनांक 03/05/2016 चे पत्र क्र. नमुमपा/परवाना विभाग/1861/2016.
ठराव क्र. 1191. दिनांक 20 जुलै 2016	प्रस्तुत विषयावरील विचार तहकूब करण्यांत यावा आणि मा. महापौर निश्चित करतील त्या दिवशी त्यावेळी भरणाऱ्या सभेत तो विचारात घेण्यांत यावा.
निर्णय -	<u>स्थगित</u>
विषय क्र. 04. दिनांक 20 जुलै 2016	स्थायी समितीच्या बुधवार, दिनांक 15 जून 2016 चा ठराव क्र. 12 :- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 127, 149 व 454 अन्वये आकारण्यात येणाऱ्या सिनेमा थिएटर टॅक्स (शो टॅक्स) शुल्क दरात वाढ करणेबाबत. आयुक्तांचे दिनांक 03/05/2016 चे पत्र क्र. नमुमपा/परवाना विभाग/1860/2016
ठराव क्र. 1192. दिनांक 20 जुलै 2016	आयुक्तांच्या उपरोक्त पत्रामध्ये तपशिलवार दिल्याप्रमाणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलात वाढ करण्याच्या दृष्टीने व परवाना विभागामार्फत प्रति शो टॅक्स प्रति शो 20/- रुयये ऐवजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर शो टॅक्स प्रति शो रु. 100/- याप्रमाणे वाढ करण्यास, प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 386(2) अन्वये, सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी
निर्णय -	<u>मंजूर</u>

विषय क्र. 05.

दिनांक 20 जुलै 2016

स्थायी समितीच्या बुधवार, दिनांक 15 जून 2016 चा ठराव क्र. 17 :-

तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प तृतीय एजन्सीकडून दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे (अंतरीम व्यवस्था). आयुक्तांचे दिनांक 14/06/2016 चे पत्र क्र. नमुमपा/श.अ. /587/2016

ठराव क्र. 1193.

दिनांक 20 जुलै 2016

आयुक्तांच्या उपरोक्त पत्रामध्ये तपशिलवार दिल्याप्रमाणे, मे.खिल्लारी इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. या कंत्राटदाराबरोबर संमिश्र घनकचरा प्लँटवर आल्यास त्याकरीता एका वर्षाकरीता असलेली रक्कम रु. 12,81,15,000/- व वर्गीकरण केलेला घनकचरा प्लँटवर आल्यास त्याकरीता असलेली रक्कम रु. 10,43,90,000/- इतक्या खर्चास मंजूरी देण्यात यावी

निर्णय -

मंजूर

सही/-

(चित्रा बाविस्कर)

महानगरपालिका सचिव,

नवी मुंबई महानगरपालिका